

दि अंबिका महिला सहकारी बँक लि., अहमदनगर

बँकेचे विविध प्रकारचे सेवा शुल्क

मा. संचालक मंडळ सभा दि. १७/०४/२०२५ ठराव क्र. ०७ अन्वये ग्राहक सेवा दर मंजूर दि. ०१/०६/२०२५ पासून लागू करण्यात यावा.

अ.नं.	तपशिल	प्रक्रिया शुल्क अधिक जी.एस.टी.
A	कर्जावरील प्रक्रिया शुल्क	
१	जामीनकी कर्ज	०.७०% + जी.एस.टी.
२	पगारतारण कर्ज	०.७०% + जी.एस.टी.
३	गृहकर्ज	०.५०% + जी.एस.टी.
४	घरदुरूस्ती कर्ज	०.५०% + जी.एस.टी.
५	वाहन कर्ज(घरगुती)	१% + जी.एस.टी.
६	वाहन कर्ज (व्यवसायीक)	१% + जी.एस.टी.
७	मालमत्ता तारण कर्ज	१% + जी.एस.टी.
८	मालमत्ता तारण ओव्हरड्राफ्ट (ODAP)/रिन्युअल(As it is)	१% + जी.एस.टी. / ०.५०% + जी.एस.टी.
९	कॅशक्रेडिट कर्ज /रिन्युअल(As it is)	१% + जी.एस.टी. / ०.५०% + जी.एस.टी.
१०	व्यवसायिक कर्ज (प्रोजेक्ट लोन)	१% + जी.एस.टी.
११	शैक्षणिक कर्ज (देशांतर्गत)	०.५०% + जी.एस.टी.
१२	सोनेतारण कर्ज (रु.४.००लाखा पर्यंत,बुलेट रिपेमेंट)	रु. १०००००/- पर्यंत रु. १००/- + जी.एस.टी. रु. ४०००००/- पर्यंत रु. ३००/- + जी.एस.टी.
१३	सोनेतारण कर्ज (रु. ४.००लाखा पेक्षा जादा मुदत कर्ज)	रु. ५०००००/- पेक्षा जादा रु. १५००/- + ०.१०% प्रति लाख + जी.एस.टी.
१४	नजर गहाण	१% + जी.एस.टी.
१५	विनातारण	१% + जी.एस.टी.
B	गृहकर्जासाठी	
१	मालमत्तेशी संबंधित कोणत्याही विवादाच्या बाबतीत अतिरिक्त शिर्षक शोध (Search Report / Valuation etc.)	प्रत्यक्षात जो खर्च येईल तो
C	शैक्षणिक कर्जासाठी	
१	अधिस्थगन (MORATORIUM PERIOD) दरम्यान व्याज भरणे.	निरंक
D	सोनेतारण कर्जासाठी	
१	लिलावाशी संबंधित आणि प्रासंगिक शुल्क	प्रत्यक्षात जो खर्च येईल तो
E	वाहन कर्जासाठी	
१	व्यावसायिक ते खाजगी नोंदणीमध्ये रूपांतरित करण्यासाठी एन.ओ.सी.	रु. ५००/- + जी.एस.टी.
२	खाजगी ते व्यावसायिक नोंदणीमध्ये रूपांतरीत करण्यासाठी एन.ओ.सी.	रु. ५००/- + जी.एस.टी.
३	ताब्यात घेण्याचे शुल्क	प्रत्यक्षात जो खर्च येईल तो
४	राष्ट्रीय परमिटसाठी एन.ओ.सी.	रु. ५००/- + जी.एस.टी.
५	राज्य परवानगीसाठी एन.ओ.सी.	रु. ५००/- + जी.एस.टी.
F	कॅशक्रेडिट/ओव्हरड्राफ्ट कर्जासाठी प्रक्रिया शुल्क	
१	कॅशक्रेडिट/ओव्हरड्राफ्ट खात्यावर ८०%पेक्षा कमी उचल असल्यास कमिटमेंट चार्जेस	३% चार्ज न वापरलेल्या रकमेवर.
२	कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट कर्जखाते दुस-या बँकेत टेकओव्हर करणार असल्यास.	३% चार्ज मंजूर रकमेवर आकारणेत येईल.
G	एटीएम शुल्क	
अ.नं.	ए.टी.एम. व्यवहार	आर्थिक (रोख पैसे काढणे)
		गैर – आर्थिक (शिल्लक चौकशी, पिन बदल, मिनी स्टेटमेंट)
१.	अंबिका महिला सहकारी बँक लि., अहमदनगर ए.टी.एम.	मोफत
		मोफत

२.	इतर बँकेचे ए.टी.एम. मेट्रो शहरांमध्ये महिन्याचे पहिले ०३ व्यवहार (आर्थिक आणि गैर आर्थिक) व महिन्याचे पहिले ०५ व्यवहार (आर्थिक आणि गैर आर्थिक) बिगर मेट्रो शहरांमध्ये	मोफत	मोफत
३.	इतर बँकेचे ए.टी.एम. पहिल्या ०३ व्यवहारांनंतर आणि पहिले ०५ व्यवहार मेट्रो आणि नॉन मेट्रो शहरे एका महिन्यात अनुक्रमे	रु. २१ प्रति व्यवहार	रु. २१ प्रति व्यवहार
४.	वार्षिक फी	रु. २००/-	
५.	अतिरिक्त कार्ड (पी.ए.)	रु. ३००/-	
६.	पिन बदलण्याचे शुल्क	रु. ५०/-	
७.	कार्ड बदलण्याची फी	रु. २००/-	
	खात्याची पुनर्रचना		
८.	स्वाक्षरी बदल	रु. १००/- प्रति प्रसंगी	
९.	खात्यामध्ये नावे जोडणे / हटवणे	रु. १००/- प्रति प्रसंगी	
१०.	ऑपरेशनल सूचना लॉकर	रु. १००/- प्रति प्रसंगी	
११.	पत्ता / मोबाईल / ई-मेल आय.डी. मध्ये बदल	प्रथमतः मोफत आणि दुसऱ्या प्रसंगापासून रु. १५०/- प्रति प्रसंगी	
	IMPS शुल्क		
१२.	१.०० ते १००.००	रु. १.१८/- (जी.एस.टी. सह)	
	१०१.०० ते १०००.००	रु. २.३६/- (जी.एस.टी. सह)	
	१००१.०० ते १००००.००	रु. ३.५४/- (जी.एस.टी. सह)	
	१०००१.०० ते १०००००.००	रु. ४.७२/- (जी.एस.टी. सह)	
H	विविध प्रकारच्या सेवा सुविधांसाठी		
१	डुप्लिकेट डी.डी. जारी करणे (प्रति डी.डी.)	रु. १००/- + जी.एस.टी.	
२	डी.डी.चे पुनः प्रमाणिकरण (जारी झाल्याच्या तारखेपासून १ वर्षापर्यंत)	रु. ७५/- + जी.एस.टी.	
३	डी.डी. रद्द करणे (प्रति डी.डी.)	रु. १००/- + जी.एस.टी.	
४	खाते उतारा प्रति खाते प्रति पृष्ठ (४० नोंदी) मागील नोंदीसाठी डुप्लिकेट उतारा / पास बुक	रु. १००/- + जी.एस.टी.	
५	डुप्लिकेट ठेव पावती	रु. १००/- + जी.एस.टी.	
६	स्टॉप पेमेंट इन्स्ट्रुमेंट (प्रति इन्स्ट्रुमेंट)	बचत खाते रु. १०/- + जी.एस.टी. इतर खाते रु. १५०/- + जी.एस.टी.	
७	स्थायी सूचना – शाखेतील दुसऱ्या खात्यात जमा होणाऱ्या प्रत्येक व्यवहारात	निरंक	
८	स्थायी सूचना – शाखेतील दुसऱ्या खात्यात जमा होणाऱ्या प्रत्येक व्यवहारात इतर शाखांचा समावेश होतो.	रु. २५/- + जी.एस.टी.	
९	चेक बुक देणे बाबत	सर्व एस.बी. खाती – रु. ४५/- (प्रति चेक रु. ३/-) चालू/सी.सी./ओ.डी. खाती – रु. ९०/- (प्रति चेक रु. ३/-)	
१०	प्रत्येक प्रसंगी ग्राहकाच्या स्वाक्षरीचे प्रमाणिकरण	रु. १००/- + जी.एस.टी.	
११	जुन्या रेकॉर्डशी संबंधित चौकशी (१२ महिन्यांपेक्षा जास्त जूनी) प्रति चौकशी (आयटम)	समाधानकारकपणे ऑपरेट केलेल्या खात्यांसाठी – रु. ३००/- + जी.एस.टी. असमाधानकारकपणे ऑपरेट केलेल्या खात्यांसाठी – रु. ६००/- + जी.एस.टी.	
१२	टोकनचे नुकसान – प्रति टोकन (ड्रॉअर खात्यातून वसूल करायचे)	रु. ३००/- + जी.एस.टी.	
१३	जावक चेक रिटर्न	स्थानिक चेक :- बचत खाते रु. २००/- चालू खाते रु. ३००/- कर्ज खाते रु. ३००/-	
१४	जावक आऊट स्टेशन चेक रिटर्न चार्जस	आऊट स्टेशन चेक :- बचत खाते रु. २५०/-	

		चालू खाते रु. ३००/- कर्ज खाते रु. ३००/-																																																															
१५	इनवर्ड चेक / ई.सी.एस. रिटर्न चार्जेस	बचत खाते रु. २००/- चालू खाते रु. ३५०/-																																																															
१६	एन.ई.एफ.टी. चार्जेस १०,०००.०० पर्यंत १०,००१.०० पासून १,००,०००.०० पर्यंत १,००,००१.०० पासून २,००,०००.०० पर्यंत आर.टी.जी.एस. चार्जेस २,००,००१.०० च्या पुढे	रु. १०/- रु. १५/- रु. २५/- रु. १००/-																																																															
१७	एन.ई.एफ.टी. / आर.टी.जी.एस. चार्जेस (जी.एस.टी.) १०,०००.०० पासून १,००,०००.०० पर्यंत १,००,००१.०० पासून ५,००,०००.०० पर्यंत ५,००,०००.०० च्या पुढे	रु. ३०/- रु. ५०/- रु. १००/-																																																															
१८	रोख हाताळणी शुल्क																																																																
	बचत खाते मर्यादा	रोख पैसे काढणे / ठेवणे रु. ५०००००/- विनामुल्य रु. ५०००००/- पेक्षा जास्त प्रति लाख रु. २००/-																																																															
	चालू खाती मर्यादा :- *पतसंस्था खाती विनामूल्य	रोख पैसे काढणे / ठेवणे रु. १००००००/- विनामुल्य रु. १००००००/- पेक्षा जास्त प्रति लाख रु. २००/-																																																															
	इतर खाती मर्यादा :- सोनेतारण कर्ज, ठेवतारण कर्ज, थकीत व एन.पी.ए. कर्ज खात्यावरील भरणा व कर्ज रकमेचे विट्रॉल वगळून	रोख पैसे काढणे / ठेवणे रु. १००००००/- विनामुल्य रु. १००००००/- पेक्षा जास्त प्रति लाख रु. २००/-																																																															
१९	डिमांड ड्राफ्ट शुल्क (डी.डी.)																																																																
	५०० पर्यंत ५०० पासून १००० पर्यंत १००१ पासून १,००,००० पर्यंत १,००,००१ पासून १०,००,००० पर्यंत १०००००१.०० च्या पुढे	रु. ५०/- रु. ७५/- रु. १००/- रु. १५०/- रु. २००/-																																																															
२०	अ) लॉकर चार्जेस :- लॉकर उघडणे.	रु. ३५००/- अधिक कर प्रति प्रसंगी लॉकर उघडण्याच्या वेळी लागू होतात आणि वास्तविक ब्रेक ओपन खर्चाच्या वसुलीच्या वर																																																															
२१	ब) लॉकर सरेंडर शुल्क :-	लॉकरच्या वाटपाच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत बंद केल्यास लॉकरच्या सरेंडरसाठी रु. १००/- अधिक कर लागू																																																															
	क) विलंबित पेमेंट शुल्क :-	लॉकरच्या थकित भाड्यासाठी कर रु. २५/- प्रति महिना																																																															
२२	लॉकर भाडे																																																																
	<table><tr><th>SR. NO.</th><th>LOCKER TYPES</th><th>NO</th><th>DEPOSIT</th><th>१ YEAR</th><th>२ YEAR</th><th>३ YEAR</th></tr><tr><td>१</td><td>७५ A</td><td>६६</td><td>१००००</td><td>९५०</td><td>१८००</td><td>२७००</td></tr><tr><td>२</td><td>७५ B</td><td>६</td><td>१५०००</td><td>१५००</td><td>२९००</td><td>४३५०</td></tr><tr><td>३</td><td>७५ C</td><td>३</td><td>२००००</td><td>२५००</td><td>४९००</td><td>७३५०</td></tr><tr><td>४</td><td>५१ A</td><td>४६</td><td>१५०००</td><td>१४५०</td><td>२७००</td><td>४०५०</td></tr><tr><td>५</td><td>५१ B</td><td>२</td><td>२००००</td><td>२२००</td><td>४२००</td><td>६३००</td></tr><tr><td>६</td><td>५१ C</td><td>२ (Big)</td><td>२००००</td><td>३०००</td><td>५९००</td><td>८८५०</td></tr><tr><td>७</td><td>५१ D</td><td>१</td><td>२५०००</td><td>२४००</td><td>४७००</td><td>७०५०</td></tr><tr><td>८</td><td>२० A</td><td>२०</td><td>२५०००</td><td>४०००</td><td>७९००</td><td>११८५०</td></tr></table>	SR. NO.	LOCKER TYPES	NO	DEPOSIT	१ YEAR	२ YEAR	३ YEAR	१	७५ A	६६	१००००	९५०	१८००	२७००	२	७५ B	६	१५०००	१५००	२९००	४३५०	३	७५ C	३	२००००	२५००	४९००	७३५०	४	५१ A	४६	१५०००	१४५०	२७००	४०५०	५	५१ B	२	२००००	२२००	४२००	६३००	६	५१ C	२ (Big)	२००००	३०००	५९००	८८५०	७	५१ D	१	२५०००	२४००	४७००	७०५०	८	२० A	२०	२५०००	४०००	७९००	११८५०	
SR. NO.	LOCKER TYPES	NO	DEPOSIT	१ YEAR	२ YEAR	३ YEAR																																																											
१	७५ A	६६	१००००	९५०	१८००	२७००																																																											
२	७५ B	६	१५०००	१५००	२९००	४३५०																																																											
३	७५ C	३	२००००	२५००	४९००	७३५०																																																											
४	५१ A	४६	१५०००	१४५०	२७००	४०५०																																																											
५	५१ B	२	२००००	२२००	४२००	६३००																																																											
६	५१ C	२ (Big)	२००००	३०००	५९००	८८५०																																																											
७	५१ D	१	२५०००	२४००	४७००	७०५०																																																											
८	२० A	२०	२५०००	४०००	७९००	११८५०																																																											
२३	कर्ज अर्ज																																																																
	रिटेल लोन कर्ज अर्ज	रु. १००/-																																																															
	होलसेल लोन कर्ज अर्ज	रु. १००/-																																																															

	सोनेतारण कर्ज अर्ज/ठेवतारण कर्ज अर्ज	रु. ५०/-
२४	सदस्य शुल्क	
	नियमित सदस्य शुल्क नाममात्र सदस्य शुल्क	रु. १००/-
२५	इतर शुल्क	
	थकित प्रमाणपत्र (नो ड्युज)	रु. २००/-
	खाते बंद करण्याचे शुल्क	रु. १००/-
	सिबिल प्रति व्यक्ति शुल्क	रु. २००/-
	सरसाई शुल्क	रु. ५००/-
	रिकव्हरी चार्जेस	रु. ५००/-
२६	वाहन हायपोथिकेशन शुल्क	
	दुचाकी	रु. १२५/-
	तीन चाकी	रु. २००/-
	चार चाकी	रु. ५००/-
	सहा चाकी आणि त्यावरील	रु. १०००/-
२७	सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र	रु. ५००/-
२८	बँक गॅरंटी चार्जेस	पूर्ण झालेल्या तिमाहीसाठी कालावधीनुसार बी.जी. रक्कमेच्या १% + जी.एस.टी.
२९	एस.एम.एस. चार्जेस	२० पैसे प्रति एस.एम.एस. किंवा जास्तीत जास्त रु. १००

● टिप :-

- जर सतत ०२ वर्षे खात्यात कोणत्याही व्यवहार झाला नाही. तर प्रत्येक आर्थिक वर्षा अखेरीस रु. १००/- चे नॉन ऑपरेटिव्ह शुल्क आकारले जाईल.
- CASA खात्यातील किमान शिल्लक राखत नाही. चालू खात्यासाठी रु. १००/- आणि बचत खात्यासाठी रु. १५/- दरमहा आकारले जातील.

मुख्य कार्यकारी अधिकारी
दि अंबिका महिला सहकारी बँक लि., अहमदनगर